



GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited
GSK House, Dr. Annie Besant Road,
Worli, Mumbai - 400 030
Tel No: +91 22 2495 9595
Fax No: +91 22 2495 9494
Web: www.gsk-india.com
Email: askus@gsk.com

5th June 2025

To,

BSE LIMITED

Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai - 400001

THE NATIONAL STOCK EXCHANGE OF INDIA LIMITED

Exchange Plaza, 5th Floor, Plot No. C/1, G Block
Bandra-Kurla Complex, Bandra (East)
Mumbai - 400051

Dear Sir,

Sub: Advertisement relating to Evoting & Annual General Meeting(AGM)

Pursuant to Regulation 47 of the Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (LODR) we enclose advertisements given in Economic Times, Business Standard and Maharashtra Times relating to publication of E-voting & AGM.

Thanking you,

Yours faithfully

For **GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited**

Ajay Nadkarni
Vice President – Administration, Real Estate
& Company Secretary

Encl: Public Notice

CIN: L24239MH1924PLC001151

ET Markets

Beating Volatility

Hope Greed Fear Panic Hope


SMART INVESTING
Banks Park Big Money with 'Rival' Mutual Funds

AFTER 2 STRAIGHT QUARTERS OF DOWNGRADES 315 cos in Nifty 500 see EPS upgrades post Q4 numbers; Analysts expect Nifty's EPS to grow around 13% on a compounded basis in FY25-27

Earnings Upgrades Lift Market Mood Despite Tariff Concerns

Kairavi Lukka
Mumbai: Investors may have a reason to cheer amid elevated uncertainties over the fallout of tariffs in the near term. Analysts have increased the earnings per share (EPS) estimates of most large companies following the March quarter, reversing two straight quarters of downgrades.
Of the companies on the Nifty 500 index tracked by at least five analysts or more, 315 saw EPS upgrades in the fourth quarter compared with the December quarter, according to data from Eikon.
EPS estimate upgrades signal improving earnings outlook, boosting investor confidence and often driving stock prices higher.
"After two consecutive quarters of disappointing earnings, we've now seen some early rounds of earnings upgrades from analysts across selective companies following the fourth quarter numbers," said Aniruddha Sarkar, chief in-

vestment officer and portfolio manager at Quest Investment Advisors. "Government capex picking up sharply in the last four months is largely responsible for the same, along with a pickup in consumer spending."
Analysts had moderated the earnings outlook in the previous two quarters after profits slowed to single digits amid concerns over an economic slowdown. The EPS growth of Nifty 500 was at 4.1% in the June quarter and 8.9% in the September quarter from the year-ago periods. In January-March, EPS grew at 10.9% from the same period a year ago. The EPS growth for FY25 was at 9% year-on-year.
Slowing corporate earnings and the resultant downgrades by analysts were reasons for the sell-off in Indian equities between September



ber-end and March, as investors found stock valuations rich in the face of the squeeze in profitability. Money managers expect further recovery in earnings in the quarters ahead.
The Nifty's EPS is expected to grow at about 13% on a compounded basis between FY25 and FY27, up from 10.9% in the fourth quarter, supported by a lower base of FY25, accommodative monetary policy, and continued government spending, said Nikhil Rungta, co-chief investment officer — equity at LIC Mutual Fund.
"Banks benefited from improved asset quality, while the auto sector saw steady domestic demand and successful new launches," he said. "Government-led capex supported infrastructure and real estate, and a rural demand revival boosted consumption."
The pace of upgrades will be crucial for determining the direction of the market. "We believe the first quarter of FY26 could see some more modest upgrades but the pace of upgrades across the broader market could pick up from Q2 onwards as the low base of FY25 will come into play," said Sarkar.

FUNDRAISE IN LOCAL, FOREIGN CURRENCIES

Yes Bank to Raise ₹16K cr via Equity, Debt Routes

Our Bureau
Mumbai: Yes Bank announced late Tuesday its board has approved raising up to ₹7,500 crore in equity capital and ₹8,500 crore through debt instruments during FY26. The fundraising will be executed in multiple tranches, both in domestic and international markets.
In a regulatory filing, the private sector lender stated that the equity capital will be raised through various permissible instruments, ensuring that the total dilution does not exceed 10%.
The board has also cleared a resolution to raise debt capital via instruments denominated in Indian or foreign currency, totaling ₹8,500 crore.
To support its strategic agreement with Japan's Sumitomo Mitsui Banking Corporation (SMBC), the bank will amend its Articles of Association. An approval to raise fresh equity will enable SMBC to infuse new capital in the bank and raise its stake. SMBC signed a definitive agreement on May 9 to acquire a 20% stake in Yes

Bank for ₹3,483 crore through a secondary market transaction.
As part of the agreement, SMBC will receive pro-rata pre-emptive rights to subscribe to future equity issuances by Yes Bank to maintain its stake. It will also be entitled to nominate two non-executive and non-independent directors to the board. State Bank of India (SBI), a key stakeholder, will retain the right to appoint one nominee director.
Yes Bank last raised ₹15,000 crore in July 2020 through a follow-on public offer. In March 2022, the bank secured ₹8,887 crore from global private equity firms Carlyle and Advent International by issuing shares on a preferential basis. Both investors acquired a 9.99% stake in the bank.
At the end of March 2025, Yes Bank had a common equity tier 1 (CET1) ratio of 13.5% while its capital adequacy ratio stood at 15.6%.

Carlyle Unit Sells ₹1,775-cr Yes Bank Shares

MUMBAI: CA Basque Investments, an arm of private equity firm Carlyle, sold shares of Yes Bank worth ₹1,775 crore in bulk deals on Tuesday. The entity sold as many as 8,200,000 shares at ₹21.7 and ₹21.6 comprising 2.62% of the lender's equity. CA Basque Investments owned about 6.84% stake in the company as of March 31. Yes Bank shares slumped by about 10.4% to close at ₹20.85 on BSE on Tuesday. - Our Bureau

HDB Fin Services, Five Others Get Nod for IPOs

Our Bureau
Mumbai: HDB Financial Services, a subsidiary of HDFC Bank, and five other companies received approvals from the Securities and Exchange Board of India (Sebi) for their proposed initial public offerings (IPOs) on Tuesday.
The regulator issued its final observations on the draft papers last week. When a company receives a final observation from Sebi, it's a signal from the regulator to go ahead with the IPO process.
HDB Financial Services' ₹12,500-crore IPO will comprise a fresh issue of ₹2,500 crore and an offer for sale of ₹10,000 crore by shareholders. Since it is an upper-layer NBFC, it is required to list on the exchanges by September 2025 in accordance with RBI regulations.

The company plans to utilise the proceeds from the fresh issue to augment the company's tier-1 capital base.
Other companies that received the market regulator's approval to go ahead with their proposed IPOs include Vikram Solar; A-One Steels India; Shanti Gold International; Dorf-Ketal Chemicals India and Shreeji Shipping Global.
Sofar in 2025, 16 companies debuted on bourses this year and raised ₹27,687.32 crore through IPOs. Six companies launched their IPOs in May, which included Schloss Bangalore (The Leela Palace)'s ₹3,500 crore, along with the ₹2,800 crore IPO of Aegis Vopak Terminals and the ₹2,150 crore IPO of Belrise Industries.

TPG Rise may Sell Tata Tech Shares Worth ₹634 crore

MUMBAI: TPG Rise Climate may offload shares of Tata Technologies worth up to ₹634 crore in block trades on Wednesday, according to the term sheet. The shares will be offered in the range of ₹744.5-767.5 a piece at a discount of up to 3% to Tuesday's close of ₹767.5. The block deal involves up to 85.16 lakh shares, representing 2.1% of the company's equity. - Our Bureau

Carlyle Arm could Offload ₹1,419-cr Shares of Indegene

MUMBAI: CA Dawn Investments, an arm of PE firm Carlyle, may sell shares worth ₹1,419 crore in Indegene via block deals on Wednesday, according to a term sheet. These shares will be offered at a floor price of ₹580 a piece, representing a 6.4% discount to Monday's closing price of ₹619.7. The block deal comprises up to 2.45 crore shares, or around 10.2% of its outstanding equity. - Our Bureau

'When Global Growth Slows... Very Few Markets are Immune'

ET Q&A
The US dollar is expected to remain somewhat soft, but not necessarily experience a sharp disorderly decline, said **Claudio Irigoyen**, head of global economics research at BofA Global Research. In a conversation with **Himadri Buch**, New York-based Irigoyen shared his views on the US dollar outlook, treasury yields, the fiscal bill and why India continues to stand out in the emerging markets pack. Edited excerpts:
The US treasury yields have been rising while the US dollar is



struggling to stay steady. Is there a crisis of confidence?
What we are witnessing is probably a recalibration of expectations in response to a confluence of fiscal and

policy uncertainties. The uncertainty is certainly weighing on consumer and business sentiment, prompting a natural wait-and-watch approach among companies, particularly about investment decisions. However, this hesitation, when paired with the broader fiscal gap, is prompting markets to demand a higher risk premium on US assets. That is leading to a sharp rise in treasury yields. At the same time, global investors, who had been heavily overweight on US assets and underweight on European assets, have begun rebalancing their portfolios.
Continued on >> Smart Investing

Rajasthan State Road Development And Construction Corporation Ltd., JAIPUR
ई-निविदा सूचना संख्या 128/2025-26
निविदाकार को निवेदित कार्य का विवरण: Construction of Underground Water Tank and Misc. Works in Critical Care Block and Govt. Hospital District URB. RMC2526W50800236
कार्य की कुल अनुमानित लागत (₹): 298.50 Lakh
निविदा के संबंधित प्रश्न में निवेदित सूचना, नीति, शर्तें, अंशों, आदेशों को देखने के लिए कार्य का विवरण सारणी निवेदक को संलग्न है। ई-निविदा पोर्टल पर निविदा का प्रस्ताव: <http://eproc.rajjasthan.gov.in>, <http://ppp.rajjasthan.nic.in> पर <http://pwr.rajjasthan.gov.in/rsrc> पर देखा जा सकता है। प्रस्ताव संवेदन के अंतर्गत प्रस्तावक को प्रस्ताव में निवेदाई <http://eproc.rajjasthan.gov.in> पर निवेदाई करने का अवसर है।
आयोजक

GSK
GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited
Corporate Identity Number (CIN): L24239MH1924PLC001151
GSK House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030
Telephone: 022-24959595 • Fax: 022-24959494
Email: in.investorquery@gsk.com • Website: <https://india-pharma.gsk.com>

NOTICE OF 100th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING
NOTICE is hereby given that the 100th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 27th June 2025 at 11.00 a.m. by Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM. The Annual Report for the Financial Year 2024-25 ("Annual Report") along with the Notice of the AGM has been sent on 3rd June, 2025, only by electronic mode to those Shareholders whose email address are registered with the Company/Depository Participant, in accordance with the MCA General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/19 dated May 12, 2020 and subsequent circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") the latest being dated October 24, 2024 (collectively referred to as said "SEBI Circulars"). The same is also available on the website of the Company viz www.gsk-india.com/en-in/investors/financial-results/annual-reports/
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by Companies (Management and Administration) Rules, 2015, and Regulation 44 of the Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (LODR) and the MCA Circulars and SEBI Circulars, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), provided by NSDL and the business may be transacted through such voting.
The e-voting period commences on Monday, 23rd June 2025 (9.00 a.m. IST) and ends on Thursday, 26th June 2025 (5.00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. A vote once cast on the resolution, would not be allowed to be changed subsequently.
The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 20th June 2025 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM. A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of notice of AGM and holding shares as of cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at <https://www.evoting.nsdl.com/>. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.
Shareholders are being provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-voting system. The Instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the AGM.
The procedure for e-voting at the AGM is same as the procedure for remote e-voting. Only those Shareholders, holding shares as on the cut-off date, who will be present at the AGM through VC/OAVM facility and who would not have cast their vote on the resolutions set forth in the Notice of AGM by remote e-voting prior to the AGM and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system at the AGM on such resolutions. Shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM and their presence shall be counted for the purpose of quorum, however such Shareholders shall not be entitled to cast their vote again at the AGM on such resolution(s) for which the Shareholder has already cast the vote through remote e-voting.
For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section of <https://www.evoting.nsdl.com/> or call on Toll free no.: 1800-222-990 or contact NSDL at evoting@nsdl.com or contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL at amitv@nsdl.com / 022-24994360 or Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager - NSDL at sanjeevy@nsdl.com / 022-24994553.
For GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited
Ajay Nadkarni
Place : Mumbai Vice President - Administration,
Dated : 4th June 2025 Real Estate & Company Secretary

HON'BLE SUPREME COURT MONITORED HOUSING PROJECTS
Through Ld. Court Receiver
Executed by
NBCC (India) Limited

Bulk Sale of inventory through e-Auction

Last Date of Submission of EMD: 05.06.2025

EMD Fee: ₹52.50 Crore

A perfect abode for your family

ASPIRE GOLF HOMES

Sector 4, Greater Noida (W), NCR

3 & 4 BHK Spacious Luxury Apartments

- Project with modern amenities
- Near to Gaur City Mall and in close proximity to renowned hospitals and schools
- India Gate, Anand Vihar ISBT & Railway Station: 30 mins.

e-Auction will be held on: 06.06.2025

FOR MORE DETAILS
Please visit our website:
www.nbccindia.in | www.receiveramrapali.in
or Call: 9772907414

Please scan this QR for e-auction document

Please scan the QR for location

KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice
Tender No : KWA/HO/SP-02/2025-26/ALUM. Supply and delivery of Alum Grade IV to various Division Offices of Kerala Water Authority on Running Contract Basis for the year 2025-26. EMD : Rs. 807167. Tender fee : Rs. 25000/-.
Last Date for submitting Tender : 17-06-2025 03:00:pm
Phone : 8547638078 Website : www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in.
Sd/-, Chief Engineer (HRD&GI),
KWA/JB-GL-5-114-2025-26,
Jalabhaban, Thiruvananthapuram

MUMBAI RAILWAY VIKAS CORPORATION LTD.
INVITATION FOR TENDER- MRVC-W-EL-CR-FOB-PH-53
(Single Stage Single Envelope e-Procurement Tender Process)
Mumbai Railway Vikas Corporation Ltd. (MRVC) having its corporate office at Second Floor, Churchgate Station Building, Mumbai-400020, invites e-Tenders for the Design, Supply, Erection, Testing & Commissioning of overhead equipment modification infringing removal of OHE connection with construction of FOBs at different location under PH-53 (Phase II) over Mumbai Division Central Railway. Details of Tender and Tender documents are available on IREPS website www.ireps.gov.in. The last date for completed e-Tender submission at website www.ireps.gov.in is 30.06.2025 up to 12:00 hours. Corrigendum, if any, will be posted on the website only.

CCL Central Coalfields Limited
"A Miniratna Company"
(A Subsidiary of Coal India Limited)
NOTICE
All the tenders issued by CIL and its Subsidiaries for procurement of Goods, Works and Services are available on website of Coal India Ltd. www.coalindia.in / respective Subsidiary Company (CCL, www.centralcoalfields.in). CIL e-procurement portal <https://coalindiatenders.nic.in> and Central Public Procurement Portal <https://eprocure.gov.in> in addition, procurement is also done through GeM portal <https://gem.gov.in/>.

ENGAGING OF CONSULTANTS
Punjab Bureau of Investment Promotion (PBIP), Department of Investment Promotion has been established by the Government of Punjab for One-stop clearance of the proposals of new investments in the State. The Bureau intends to engage Consultants and Sr. Consultants to strengthen its Investment Promotion and Facilitation Team at Chandigarh, Delhi and various other industrial towns of Punjab to promote Punjab as an ideal investment destination.
Essential Qualifications & Experience (for details please refer website) : Full-time Master / Executive Degree in relevant business subjects from any of the IIM (Ahmedabad, Bangalore, Calcutta) and ISB (Mohali and Hyderabad) and IVY League Universities, Oxford and London School of Economics.
Experience : Minimum 6 years for Sr. Consultant and 4 years for Consultant
The details regarding the requisite educational qualifications, experience, job profile and monthly consultancy fee along with other conditions are available on website link : <http://careers.investpunjab.gov.in/>
PI Note : Interested candidates may send their resume through email to hr.pbip@investpunjab.gov.in in the template available at <http://careers.investpunjab.gov.in/>. No hard copies of application form will be accepted. Last date for applying is 19.06.2025

PUNJAB BUREAU OF INVESTMENT PROMOTION
2nd Floor, Udyog Bhawan, Sector-17, Chandigarh
Tel: +91-172-2776000-1, 0172-2776059 email : hr.pbip@investpunjab.gov.in
DPR/PS/NA/12/2025/002345051

Our ITC holding strategic, not financial: BAT

ISHITA AYAN DUTT
Kolkata, 3 June

British American Tobacco plc (BAT) still considers its holding in ITC a "strategic investment", Chief Executive Tadeu Marroco said on Tuesday, days after the UK-based tobacco giant trimmed its stake in the cigarettes-to-soap conglomerate.

On May 28, BAT sold 2.5 per cent in ITC with net proceeds amounting to ₹12,941 crore. The sale reduced BAT's holding in ITC to 22.93 per cent.

Responding to a question on how the ITC stake should be viewed during a post-results conference, Marroco said: "The ITC stake is still for us a strategic investment. It's not a financial investment."

Expanding on the rationale, Marroco pointed to the size of the Indian market, the demographics, the potential gross domestic product (GDP) "BAT WOULD KEEP ITS TWO DIRECTORS ON THE ITC BOARD SO THAT IT HAS AN INFLUENCE"

Tadeu Marroco
Chief Executive, BAT



per-capita growth and highlighted that ITC is a very well-oiled and run company with leadership in distribution and cigarettes.

"We have a multi-layer relationship with ITC coming back for many years. As you know, we have some inter-party relations with them in leaf, in IT and we have expectations that new category can be a big factor in the Indian market in the future. And we want to preserve as a consequence a relevant stake in ITC," the BAT chief executive said.

Marroco also confirmed that BAT would keep its two directors on the ITC board so that it has an influence.

The partial monetisation of ITC stake is to enable increased financial flexibility. "This is basically a decision to allow us to have a financial flexibility to beef up the buyback a bit more and at the same time ensure that we get to the leverage corridor that we are aiming for between 2-2.5x by the end of next year," Marroco said during the call.

This is the second instance in two years that BAT has sold a partial stake in ITC. In March 2024, BAT had sold 3.5 per cent to initiate its buyback programme.

Vedanta to raise ₹5,000 cr to fund capex

DEV CHATTERJEE
Mumbai, 3 June

Vedanta, the Indian mining and metals company owned by billionaire Anil Agarwal, plans to raise ₹5,000 crore (\$585 million) through unsecured bonds to refinance existing debt and support capital expenditure.


The proposed issuance offers investors three structures. The first tranche is ₹2,250 crore with a ₹750 crore greenshoe option, maturing in December 2027.

A second option totals ₹1,000 crore with a ₹75 crore greenshoe and a three-year tenor, while the third comprises ₹850 crore,

Vedanta financials

Key figures (₹ cr)	Mar '24	Mar '25	Chg (%)
Debt	71,759	73,583	2.5
Cash & cash equivalent	15,421	20,602	33.6
Net debt	56,338	53,251	-5.5

Compiled by BS Research Bureau
Source: Company



maturing in two years, a company spokesperson said.

The fundraising comes as Vedanta undergoes a major restructuring, spinning

off its businesses into five independent, pure-play entities. The group has outlined a \$4 billion investment plan over the next three years, with \$1.5 billion already

deployed in 2024-25 (FY25). The proceeds of the latest fundraise will help address near-term maturities and enhance financial flexibility.

As of March 2025, Vedanta's net debt stood at ₹53,251 crore, down over ₹3,000 crore from the previous year, driven by operational cash flows, a qualified institutional placement, and proceeds from a stake sale in its zinc unit.

The company maintained an average debt maturity of over three years. Vedanta's London-based parent, Vedanta Resources, has reduced its debt to \$5 billion in FY25 — the lowest in a decade — helped by strong dividend payouts from the Indian unit.

Zydus enters global biologics CDMO mkt with \$125mn buys

ANJALI SINGH
Mumbai, 3 June

Zydus Lifesciences has announced its entry into the global biologics contract development and manufacturing organisation (CDMO) market with a planned acquisition of two manufacturing facilities from US-based Agenus for up to \$125 million (around ₹1,070 crore).

Under the agreement, Zydus will acquire Agenus' biologics facilities in Emeryville and Berkeley, California, for an upfront payment of \$75 million (₹642 crore). It will come with an additional \$50 million (₹428 crore) payable over three years. The acquisition gives Zydus immediate biologics manufacturing capabilities and a base in California, considered a major hub for biotechnology in the US.

The company said the acquired facilities would allow it to offer end-to-end services from pre-clinical development through large-scale commercial manufacturing.

Sharvil Patel, managing director, Zydus Lifesciences, said, "The acquisition will give Zydus a strategic foothold in the US and enhance our ability to partner with innovation-centric entities, advancing new products and prioritising patient-centric solutions. This move strengthens our long-term biologics vision and positions us to better serve the needs of the global biopharmaceutical industry."

Adani may invest ₹6K cr in cooling solutions biz, set up unit at Mundra

Adani Energy Solutions Ltd (AESL) is undertaking centralised cooling solutions projects, with a cumulative capacity of 52,000 TR (tons of refrigeration). These projects include setting up India's largest such cooling facility at Mundra in Kutch district of Gujarat, the company said in its latest annual report.

AESL is additionally pursuing projects worth a quarter million (0.25 million) TR across geographies and sectors. While the capex details were not revealed, industry experts indicate that these projects may see investments of around ₹5,000-6,000 crore.

The upcoming Mundra facility will

have a capacity of 45,000 TR, making it India's largest. This facility will serve industries in the region.

"India's per capita cooling consumption remains just 8-9 per cent, far behind global averages of over 90 per cent. We are addressing this with Cooling-as-a-Service (CaaS), a pay-per-use model that eliminates high capital costs while ensuring affordable and accessible cooling infrastructure. With an aggregate demand potential of over 11 million TR by 2029-30 (FY30), CaaS is set to play a vital role in industrial efficiency, urban development, and sustainable growth," said Anil Sar-

dana, managing director, AESL. In centralised cooling, also known as District Cooling Systems (DCS), chilled water is produced in a central plant, from where cooling is distributed to multiple buildings through a network of pipes.

One of its paramount benefits is energy efficiency as cooling demand is collated centrally and this centralised nature allows for economies of scale, resulting in reduced operational and maintenance costs.

Currently, this space is fragmented with a few players offering end-to-end solutions, and this is the gap AESL plans to tap.

Wipro pays out 90% quarterly variable pay to most staffers

Wipro has paid out an average of 90 per cent variable pay for the fourth quarter of the FY25 to most of its employees, according to people familiar with the matter.

This is significantly higher than cross-town rival Infosys, whose variable pay for the same period was about 65 per cent due to a muted business environment. In comparison, TCS provided full variable pay to 70 per cent of its employees, while the rest received it based on business and

unit performance. For the third quarter, Wipro's average variable pay was about 95 per cent, which was paid along with the salary for May. The company, which had 233,346 employees as of March 31, 2025, did not respond to *Business Standard* for comment. IT services companies have been cautious on salary hikes and paying variable components of salaries due to uncertain business conditions.

AVIK DAS

OpenAI to provide API credits to 11 entities

AASHISH ARYAN
New Delhi, 3 June

OpenAI on Tuesday announced that it would provide a fresh round of API (application programming interface) credits to 11 nonprofit organisations in India, including Rocket Learning, Noora Health, and Udhyan, among others, to help build artificial intelligence (AI) solutions for social good.

"Over the last year, the India cohort has developed and deployed AI-powered applications across sectors, including

health care, education, agriculture, disability inclusion, and gender equity, creating a tangible and measurable impact in underserved communities," the company said in a statement.

The global programme, which offers the selected participants hands-on technical support, cohort-based learning, and early access to OpenAI's tools, functions under the OpenAI Academy umbrella.

In India, beneficiaries Rocket Learning uses WhatsApp and generative AI to deliver personalised early learning experiences for parents and daycare, and Noora

Health improves patient recovery by disseminating life-saving information to patients' families and caretakers.

Other beneficiaries include companies such as Udhyan.

"These organisations are solving some of the country's most complex challenges with ingenuity and empathy. The AI for Impact Accelerator — now part of OpenAI Academy — is our way of learning from them while ensuring frontier technology is being shaped by and in service of real communities," said Pragya Misra, the policy and partnerships lead at OpenAI India.

SOUTHERN PETROCHEMICAL INDUSTRIES CORPORATION LIMITED

CIN:L11101TN1969PLC005778
Registered Office: SPIC HOUSE, 88 Mount Road, Guindy, Chennai 600 032.
Phone: 044-22350245.
E-mail: spiccorp@spic.co.in shares.dep@spic.co.in website: www.spic.in

NOTICE TO THE SHAREHOLDERS REQUESTING TO REGISTER E-MAIL IDS

The Ministry of Corporate Affairs (MCA) vide General Circular Nos. 14/2020 & 17/2020 dated April 8, 2020 and April 13, 2020 respectively, and 09/2024 dated 19th September 2024 and SEBI vide Circular No. SEBI/HO/CFD/PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 (collectively referred to as "said Circulars") permitted the holding of Annual General Meeting (AGM)/Extra-Ordinary General Meeting (EGM) through Video Conferencing (VC) or other Audio Visual Means (OAVM) to transact items through Postal Ballot in accordance with the framework provided in the above said circulars.

In compliance with the aforesaid Circulars, the Company proposes to send Notice for obtaining consent of the Members for certain matters through Postal Ballot. As mandated in the aforesaid Circulars, the Notice of Postal Ballot shall be sent only by electronic mode only to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories/ Registrar and Transfer Agent (RTA). Members may note that the Notice of Postal Ballot will also be available on the Company's website www.spic.in, website of the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and the website of the E-Voting service provider M/s. Central Depository Services (India) Limited at <https://www.evotingindia.com/>.

Members are hereby requested to register their email address with the Company/Depositories/RTA, if not already updated, by following the below instructions. Updating the email ids will enable the Company to provide you with a copy of Notice for Postal Ballot and vote in Resolutions, besides other communications.

Members who are holding shares in physical /demat form may follow the below procedure to register / update their e-mail and other particulars with Company / RTA/Depositories.

- Investors are requested to submit their requests online or through e-mails and as far as possible avoid handling of physical documents.
- You may visit <https://investors.cameoindia.com/> and follow the guidance for submission of the information online for registering the e-mail ID, mobile number and other details, etc.
- Request for registration / change of the information shall be submitted in Form ISR-1 prescribed by SEBI which is available in the website of the Company under the following link: <https://www.spic.in/investors/get-in-touch/>. The scanned copy of the filled Form and other required documents may be sent to the RTA by e-mail at investor@cameoindia.com. Alternatively, the aforesaid information may be sent by post or courier viz., Cameo Corporate Services Limited, Unit: Southern Petrochemical Industries Corporation Limited, "Subramanian Building" No 1 Club House Road, Chennai 600 002. Tel: 044-28460390 / 28460718.
- Members holding shares in demat mode may approach their Depository Participant (DP) for the above purpose. Also, it may be ensured that the option to receive the Notices and other communications by e-mail has been duly exercised / registered with DP in respect of such holdings.

This will enable the Shareholders to receive the Notice of AGM/EGM/Postal Ballot as and when sent by the Company in the future.

We request our members to please note that all future communications will be sent in electronic mode to the registered e-mail address. Therefore, please ensure to inform any change in your e-mail address to your Depository Participant (in case of shares held in demat mode) or the Company / RTA (in case of shares held in physical mode).

Detailed instructions for casting votes through remote e-voting will be made available in the Notice of Postal Ballot.

This public notice is being published in advance for sending the Notices of Postal Ballot in the FY 2025-26 and to facilitate the members to register or change their contact details and other particulars. Members may kindly avail the opportunity and provide the information at the earliest so that the Company is able to send the notices and other information promptly. For any further clarifications, members may contact the RTA as specified above.

(By Order of the Board)
For Southern Petrochemical Industries Corporation Limited

Place: Chennai - 600 032 R.Swaminathan
Date: 4th June, 2025 Company Secretary

In terms of SEBI Master Circular SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated 7th May 2024, dividend shall be paid only through electronic mode with effect from 01.04.2024, with respect to shares held in physical mode for which PAN and complete KYC details are furnished.

Shareholders are requested to promptly update their PAN, KYC viz. address, bank mandate and other relevant details with the Company / RTA / Depository Participants (as the case may be) for receiving communications and claiming dividends.

The Company through its RTA has introduced an online platform namely "WISDOM" (an online investor services management portal - <https://wisdom.cameoindia.com/>). Members are requested to use the platform diligently for posting their queries which will enable the Company and RTA ensure that responses are given in a timely manner.

GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited
Corporate Identity Number (CIN): L24239MH1924PLC001151
GSK House, Dr. Annie Besant Road, Worli, Mumbai 400030
Telephone: 022-24959595 • Fax: 022-24959494
Email: investorquery@gsk.com • Website: <https://india-pharma.gsk.com>

NOTICE OF 100th ANNUAL GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING

NOTICE is hereby given that the 100th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, 27th June 2025 at 11.00 a.m. by Video Conferencing ("VC") or Other Audio Visual Means ("OAVM"), to transact the business as set out in the Notice of the AGM. The Annual Report for the Financial Year 2024-25 ("Annual Report") along with the Notice of the AGM has been sent on 3rd June, 2025, only by electronic mode to those Shareholders whose email address are registered with the Company/Depository Participant, in accordance with the MCA General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 and subsequent circulars issued in this regard, the latest being dated September 19, 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/19 dated May 12, 2020 and subsequent circulars issued by Securities and Exchange Board of India ("SEBI") the latest being dated October 24, 2024 (collectively referred to as said "SEBI Circulars"). The same is also available on the website of the Company viz www.gsk-india.com/en-in/investors/financial-results/annual-reports/

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended by Companies (Management and Administration) Rules, 2015, and Regulation 44 of the Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 (LODR) and the MCA Circulars and SEBI Circulars, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), provided by NSDL and the business may be transacted through such voting.

The e-voting period commences on Monday, 23rd June 2025 (9.00 a.m. IST) and ends on Thursday, 26th June 2025 (5.00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter. A vote once cast on the resolution, would not be allowed to be changed subsequently.

The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 20th June 2025 ("cut-off date"). Any person, who is a Member of the Company as on the cut-off date is eligible to cast vote on all the resolutions set forth in the Notice of AGM using remote e-voting or voting at the AGM. A person who has acquired shares and become a member of the Company after the dispatch of notice of AGM and holding shares as of cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at <https://www.evoting.nsdl.com/>. However, if the person is already registered with NSDL for remote e-voting then the existing user ID and password can be used for casting vote.

Shareholders are being provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-voting system. The Instructions for attending the AGM through VC/OAVM are provided in the Notice of the AGM.

The procedure for e-voting at the AGM is same as the procedure for remote e-voting. Only those Shareholders, holding shares as on the cut-off date, who will be present at the AGM through VC/OAVM facility and who would not have cast their vote on the resolutions set forth in the Notice of AGM by remote e-voting prior to the AGM and are otherwise not barred from doing so shall be eligible to vote through e-voting system at the AGM on such resolutions. Shareholders who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM and their presence shall be counted for the purpose of quorum, however such Shareholders shall not be entitled to cast their vote again at the AGM on such resolution(s) for which the Shareholder has already cast the vote through remote e-voting.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. In case of any queries relating to voting by electronic means, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section of <https://www.evoting.nsdl.com/> or call on Toll free no.: 1800-222-990 or can contact NSDL on evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Senior Manager - NSDL at amitv@nsdl.co.in / 022-24994360 or Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager - NSDL at sanjeevy@nsdl.co.in / 022-24994553.

For GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited
Ajay Nadkarni
Vice President - Administration,
Real Estate & Company Secretary

Place : Mumbai
Dated : 4th June 2025

HON'BLE SUPREME COURT MONITORED HOUSING PROJECTS
Through Ld. Court Receiver
Executed by
NBCC (India) Limited

Bulk Sale of inventory through e-Auction

Last Date of Submission of EMD 05.06.2025

A perfect abode for your family

at

ASPIRE GOLF HOMES

Sector 4, Greater Noida (W), NCR

EMD Fee: ₹52.50 Crore

3 & 4 BHK Spacious Luxury Apartments

- Project with modern amenities
- Near to Gaur City Mall and in close proximity to renowned hospitals and schools
- India Gate, Anand Vihar ISBT & Railway Station: 30 mins.

e-Auction will be held on : 06.06.2025

FOR MORE DETAILS
Please visit our website:
www.nbccindia.in | www.receiveramrapali.in
or Call: 9772907414

Please scan this QR for e-auction document

Please scan the QR for location

म्हाडा- 'एसआरए' मध्ये प्रथम क्रमांकावरून संघर्ष

(पान एकवचन) कामगिरीचे मूल्यमान करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा जाहीर केला होता. राज्यातील सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये कार्यक्षमता, पारदर्शकता, लोकाभिमुखता वाढविण्यासाठी हा आराखडा राबविण्यात आला. त्याचा इच्छेभूत आढावा घेत कोणत्या विभागांनी किती कामगिरी केली याचे विश्लेषण करण्यात आले. 'एसआरए'ने या मोहिमेत प्रथम क्रमांक पटकावला आणि त्याबद्दल त्यांचा गौरवी शिरा. असे असतानाच म्हाडाचे १०० दिवसांच्या मोहिमेत स्वतः केलेल्या मूल्यांकनानुसार जवळपास १०० टक्के उर्ध्व पाऊल घेण्याचा दावा केला आहे. तसेच, आपल्या सादरीकरणाचे पुनर्मूल्यांकन करण्याची विनंती म्हाडाचे राज्य सरकारच्या 'मित्र'च्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे प्रसारित केली आहे.



पुनर्मूल्यांकन होण्याचीही मागणी केली जात आहे. म्हाडाचे पाठवलेल्या पत्राने गृहनिर्माण क्षेत्र आता नव्याने ढवळून निघाल्याची चर्चाही सुरु झाली आहे.

त्याचवेळी, म्हाडाचा कारभार अधिक पारदर्शक, सख्खेटीचा असावा, अशीही अपेक्षा सातत्याने केली जात आहे. म्हाडाच्या घरांच्या योजनेचा, घरांच्या परवडणाऱ्या किंमती, गिरणी कामगारांच्या घरांचा खरबडलेला प्रश्न, असे मुद्देही यानिमित्ताने चर्चेत आले आहेत. म्हाडाकडून 'एसआरए' वर प्रयत्नचिन्ह निर्माण केले जातानाच, म्हाडाचे लोकाभिमुख कारभार करण्याची अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.

म. टा. प्रतिनिधी, पुणे

'व्यावसायिक लष्करी दलांवर अपयश किंवा नुकसानीमुळे पराक्रम होत नाही. ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या नुकसानीपेक्षा त्या कारवाईची निष्पत्ती महत्त्वाची आहे. त्यामुळे नुकसानीबद्दल बोलणे योग्य ठरणार नाही,' असे मत सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी व्यक्त केले. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारतीय लढाऊ विमानांची पाकिस्तानकडून हानी झाली, असे विधान चौहान यांनी सिंगापूर येथे नुकतेच केले होते. या विधानावरून वादंग माजले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागात अखेर 'भविष्यतील युद्ध आणि युद्ध पद्धती' या विषयावरील विशेष

'ऑपरेशन सिंदूर'ची निष्पत्ती महत्त्वाची

सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा पुनरुच्चार

व्याख्यानात जनरल चौहान बोलत होते. विद्यापीठाचे कुलपूज्य डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलपूज्य डॉ. पराग काळकर, संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विजय खरे या वेळी उपस्थित होते. दहशतवादचा साधन म्हणून वापर 'सन १९६५ मध्ये झुल्फिकार अली भुट्टो यांनी संस्कृत राष्ट्र मुक्ती परिषदला संबोधित करताना

प्रत्येक लष्करी कारवाईत जोखीम

'अलीकडील काळात भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांनी वेगवेगळ्या प्रकारच्या क्षमता निर्माण केल्या आहेत. भारताच्या कराही क्षमता प्रत्यक्षात युद्धपूर्वीच सिद्ध झालेल्या नव्हत्या. त्यापूर्वीच ऑपरेशन सिंदूरमध्ये वापरली गेलेली सुधारित कॅडटर-३ जेट सिस्टीम होती; पण तुम्ही जोखीम पत्करली नाही, तर यशस्वी होऊ शकत नाही. कोणत्याही कारवाईची योजना १०० टक्के तयारीवर आधारित नसते आणि तुमच्याकडे शत्रूबद्दल १०० टक्के माहिती असू शकत नाही. लष्करी कारवाईबरोबर तुम्ही नेहमीच अंधारात चालू पाहत असता.'

भारताविरुद्ध हजार वर्षांचे युद्ध घोषित केले आणि शिर्या-उल-हक यांनी या युद्धाच्या विशिष्ट सिद्धांताला मूर्त स्वरूप दिले. तेव्हापासून आपली राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी

याकडेही जनरल चौहान यांनी लक्ष वेधले. 'भविष्यातील युद्ध यंत्र विरुद्ध यंत्र' अता युद्धक्षेत्र अतृप्तपुर्व विस्तारले आहे. जमीन, सागरी क्षेत्र या पारंपरिक क्षेत्रांबरोबरच अवकाश, सागर, अंतराळ, इलेक्ट्रोमॅग्नेटिक क्षेत्र, स्पेसवर, प्रगत साहित्य, हायपरसॉनिक, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मोटा डेटा अनेक क्षेत्रांपर्यंत युद्धाचा विस्तार झाला आहे. लष्करी कारवायांमधील पहिली क्रांती हाताने युद्ध करण्याची संघीत होती. ती जमिनीतली आणि हवाई गतिशीलतेतील प्रगतीमुळे घडली, असेही चौहान यांनी या वेळी सांगितले.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक
वणी दिंडोरी रोड, महसूर, नाशिक - ४२२००४

जाहिरात क्र. ०४/२०२५
थेट मुलाखत (Walk in Interview)

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे शासकीय / निमशासकीय / विद्यापीठ / सैनिकी सेवेतून सेवानिवृत्त अधिकारी यांच्या सेवा करार पध्दतीने तात्पुरत्या स्वरुपात उपलब्ध करून घेणेकरिता खालीलप्रमाणे थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे:

पदनाम	पदसंख्या	मुलाखतीचा दिनांक
विशेष कार्य अधिकारी	०७	दि. १३/०६/२०२५

पदनाम, आवश्यक पदसंख्या, कामाचे स्वरूप, विहित नमुन्यातील अर्ज, दरमहा निश्चित वेतन इ. माहिती विद्यापीठाच्या www.muhs.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. दि. ०४/०६/२०२५

कुलसचिव
मआवि, नाशिक

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड

निविदा करिता दिव्ती - एमआरवीसी-डब्ल्यू-ईएल-सीआर-एफओबी-पीएच-५३

(सिंगल टप्पा एक लिफाफ्यात ई-खरेदी निविदा प्रक्रियेत)

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. ज्येष्ठ कॉन्सेप्ट कार्यालय, दुसरा मजला, चर्चिटे स्टेशन इमारत, मुंबई-४०००२० येथे आहे, याचे द्वारे 'गव्य रेल्वेच्या' मुंबई विभागातील PM-53 (टप्पा II) अर्जात विविध ठिकाणी F08 उभारणीसह ओईएनई कोव्हेलनचे ओईएनई उपकरणे बदलण्याची आणि उल्लंघन काढण्याची रचना, पुरवठा, स्थापना, चाचणी ई-निविदा मागविण्यात येत आहेत. निविदाचे तपशील आणि निविदा दस्तावेज आईआर ०१.पी.एच. वेबसाईट www.irops.gov.in वर उपलब्ध आहेत. पूर्ण भरलेली ई-निविदा वेबसाईट www.irops.gov.in वर जमा करण्याची शेवटची तारीख ३०.०६.२०२५ रोजी दु. १२.०० वा. पर्यंत आहे. शुद्धीकरण, अर्ज असेल, तर तसेच वेबसाईट वर प्रसिद्ध करण्यात येईल.

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.

पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट

महा मेट्रो, ब्लॉक नं. ०३, अक्षय्य गेटजवळ, जिल्हा न्यायलयजवळ, यमुनापूर फुला वस्तवस्था रोड, शिवाजी नगर, पुणे - ४११००५

देशीय क्र. ०२०-२६०५१०७४

ईमेल: tenders.pmp@mahametro.org | वेबसाईट: www.punemetrorail.org

निविदा शुल्क नं.: P1-08M-142025 दिनांक: ०२ जून २०२५

कामाचे नाव : महा-मेट्रोच्या पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टच्या उभारण्यात आणि कार्यालयात स्थापित केलेल्या मेसर्स कॅन्टिन वर कॉन्सिडरेशन ऑफर कॉन्सिडरेशन लिमिटेड (पूर्वी मेसर्स तोड्या लि.) या एम्प्लॉयी सिस्टीमसाठी ०३ (तीन) वर्षासाठी व्यापक वार्षिक देवघरा करार (सीएफएस).

हायकु बोलिवरी लि निविदा सूचना (एनआयटी) प्रमाणपत्रासाठी पुणे मेट्रो रेलच्या वेबसाईट www.punemetrorail.org वर पत्र दिनांक ०२/०६/२०२५ रोजी सायंकाळी ४:०० ते ०२/०७/२०२५ रोजी सायंकाळी ४:०० पर्यंत उपलब्ध राहणार आहे. ई-निविदा वेबसाईट <https://mahametro.org> वरून निविदा उघडण्याचे डाऊनलोड करू शकतात आणि निविदे संबंधित अधिक माहिती प्राप्त करू शकतात.

कार्यकारी संचालक/खरेदी आणि निविदा पुणे मेट्रो रेल प्रोजेक्ट, महा-मेट्रो

GSK

ग्लॉबलसॉल्यूशन्स फार्मास्युटिकल्स लिमिटेड

कॉर्पोरेट ऑफिसचे ठिकाण (CIN): L24239MH92PL4C00151

मुख्यालय: २०२, २०५, २०६ - फ्लोर - २०२, २०५, २०६

ईमेल: investor.enquiries@gsk.com | वेबसाईट: <http://india-pharma.gsk.com>

१००व्या वार्षिक सर्वसाधारण सभा आणि रिपोर्ट ई-मतदानाची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची १००वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, २७ जून २०२५ रोजी सकाळी ११:०० वा. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी") किंवा हार्ड ऑडिओव्हिडिओ साह्याने ("ओईओव्ही") या माध्यमातून एजीएमच्या सूचनेत नमूद केलेल्या व्यवसायाचा व्यापार करण्यासाठी आयोजित केले जाईल. एजीएमच्या सूचनेतह वार्षिक वार्षिक अहवाल ("वार्षिक अहवाल") कॉर्पोरेट कार्य मंत्रालया ("एमएसई") द्वारे जारी केलेले सामान्य वार्षिक अहवाल क्र. २०/२०२० दिनांकित ५ मे, २०२० आणि या संदर्भात जारी केलेले त्यानंतरचे परिपत्रक, नवीनतम दिनांक १९ सप्टेंबर २०२४ आणि सेबीद्वारे जारी केलेल्या परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/१९ दिनांकित १२ मे, २०२० आणि भारतीय रोखे आणि विनिमय मंडळ ("सेबी") द्वारे जारी केलेले त्यानंतरचे परिपत्रक, जे नवीनतम २४ ऑक्टोबर २०२४ रोजी (एकत्रितपणे उक्त "सेबी परिपत्रक" म्हणून संदर्भित) आहे अनुषंगाने, ३ जून २०२५ रोजी केवळ त्या भागाधारकाने इलेक्ट्रॉनिक पध्दतीने पाठविलेले मेले आहेत, ज्यांचे ईमेल पर कंपनी/डिपॉझिटरी सहभागीसह नोंदणीकृत आहेत. ती कंपनीच्या वेबसाईट वर www.gsk-india.com/en/investors/financial-results/annual-reports/ वर देखील उपलब्ध आहे.

कंपनीने (व्यवस्थापन आणि प्रशासन) रूळ, २०१५, मध्ये सुधारित केलेल्या प्रमाणे, कंपनीने (व्यवस्थापन आणि प्रशासन) रूळ, २०१४ च्या नियम २० सह कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०८ आणि लिस्टिंग ऑथोरिटीच्या अॅंड डिसक्लोजर रिगवॉलेंट्स रेग्युलेशन्स, २०१९ (एलओआय) च्या रेग्युलेशन्स ४४ आणि एमएसई परिपत्रके आणि सेबी परिपत्रकांच्या अनुषंगाने, सदस्यांना एनएसडीएलने प्रदान केलेल्या एजीएम ("रिपोर्ट ई-मतदान") या डिजिटल/व्हिडिओ चॅट आणि डिजिटल/व्हिडिओ चॅट मधून मतदान प्रणालीचा वापर करून आणि अशा मतदानाद्वारे व्याख्यान केले जाऊ शकणाऱ्या व्याख्यांवर विहित केलेल्या सर्व ठरावांवर मतदान करण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.

ई-मतदानाचा कालावधी सोमवार, २३ जून २०२५ (सकाळी ९:०० वा. भायरे) पासून सुक्रु होईल आणि शुक्रवार, २६ जून २०२५ रोजी (सायंकाळी ५:०० वा. भायरे) संपेल. या कालावधीत, सदस्य इलेक्ट्रॉनिक पध्दतीने मतदान करू शकतात. त्यानंतर एनएसडीएलद्वारे ई-मतदान मॉड्यूल आमंत्रित केले जाईल. एकदा ठरावावर मत दिले की त्यानंतर बदलण्याची परवानगी दिली जाणार नाही.

सदस्यांना मतदानाचा अधिकार शुक्रवार, २० जून २०२५ ("कट-ऑफ तारीख") नुसार कंपनीच्या पेड-अप ईव्हेंटरी सेअर भागावडवतल्या व्हॉटिंगकडे असलेल्या ईव्हेंटरी सेअरच्या प्रमाणानुसार असेल. कोणतीही व्यक्ती, जो कट ऑफ तारीख नंतर मतदान करणारी भागाधारक एजीएममध्ये भाग घेण्यास पात्र असतील आणि त्यांची उर्ध्वतः प्रामाणिकता उद्देशाने मोजली जाईल, तत्पश्चात, अशा भागाधारकांना एजीएमवर मतदानाचा हक्क मिळणार नाही. या ठरावांसाठी भागाधारक रिपोर्ट ई-मतदानातून यापूर्वीच त्यांनी आपली मते दिली आहेत.

रिपोर्ट ई-मतदानाची संघीत तपशीलवारी, कृपया एजीएमच्या सूचनेचा संदर्भ घ्या. इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानासंदर्भात काही शंका असल्यास, कृपया [www.evoting.nsdl.com](mailto://www.evoting.nsdl.com) या ड्राउनलोड विभागात उपलब्ध असलेल्या भागाधारकांना क्रिप्टोव्हेरीफाइड आस्कड वेबपेज ("एफएसए") आणि ई-मतदान पुरवठाका यदाही किंवा टेली ग्री. क्र. १८००-२२२-९१० वर कॉल करून किंवा एनएसडीएलचे [evoting@nsdl.com](mailto://evoting@nsdl.com) वर संस्कृत शब्दात किंवा श्री. अमित विशाल, वरिष्ठ व्यवस्थापक - एनएसडीएल यांना [amitv@nsdl.com](mailto://amitv@nsdl.com) / ०२२-२२२९१५६० येथे किंवा श्री. संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल / ०२२-२२२९१५६० येथे किंवा श्री. संजीव यादव, सहाय्यक व्यवस्थापक, एनएसडीएल यांच्याशी [sanjeevy@nsdl.com](mailto://sanjeevy@nsdl.com) / ०२२-२२२९१५६० वर संस्कृत साध्या.

आज दिनांक ४ जून, २०२५

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., यवतमाळ

मुख्य कार्यालय, यवतमाळ - ४४५००१.

॥ मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती ॥ (दुसरी वेळ)

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, यवतमाळ ही सहकारी क्षेत्रातील अग्रगण्य, संपुर्ण संगणकीकृत असलेली बँक असून बँकेच्या जिल्हात ९४ शाखा आहेत. बँकेस राष्ट्रीय बँकेच्या फीट अॅंड प्रॉपर क्रायटेरियांनुसार 'मुख्य कार्यकारी अधिकारी' या पदावर नियुक्ती करावयाची आहे. करीत बँकेच्या वेबसाईटवर दिलेल्या अटी व शर्ती नुसार शैक्षणिक अहर्ता धारण करणाऱ्या उमेदवारांनी माहितीसह दि. २०.०६.२०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत. तसेच [ydcbankadmi@gmail.com](mailto://ydcbankadmi@gmail.com) या पत्तेवर मेल करावा. सविस्तर माहिती बँकेच्या वेबसाईट www.ydcbank.org वर पहावयास मिळेल.

टिप: यापूर्वी ज्या उमेदवारांनी अर्ज सादर केले आहे. त्यांनी पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज नाही.

स्वा/-
मनिय उत्तमराव पाटील
अध्यक्ष

दि. ०३.०६.२०२५

जाहीर सूचना

याद्वारे सर्व संबंधितांना सूचना देण्यात येते की, आम्ही आमच्या अंतिमत्वाचा वतीने, (१) पत्ता नं. १७, १८, १९, २०, २१, २२, २३, २४, २५, २६, २७, २८, २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७, ३८, ३९, ४०, ४१, ४२, ४३, ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५, ५६, ५७, ५८, ५९, ६०, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ६९, ७०, ७१, ७२, ७३, ७४, ७५, ७६, ७७, ७८, ७९, ८०, ८१, ८२, ८३, ८४, ८५, ८६, ८७, ८८, ८९, ९०, ९१, ९२, ९३, ९४, ९५, ९६, ९७, ९८, ९९, १००, १०१, १०२, १०३, १०४, १०५, १०६, १०७, १०८, १०९, ११०, १११, ११२, ११३, ११४, ११५, ११६, ११७, ११८, ११९, १२०, १२१, १२२, १२३, १२४, १२५, १२६, १२७, १२८, १२९, १३०, १३१, १३२, १३३, १३४, १३५, १३६, १३७, १३८, १३९, १४०, १४१, १४२, १४३, १४४, १४५, १४६, १४७, १४८, १४९, १५०, १५१, १५२, १५३, १५४, १५५, १५६, १५७, १५८, १५९, १६०, १६१, १६२, १६३, १६४, १६५, १६६, १६७, १६८, १६९, १७०, १७१, १७२, १७३, १७४, १७५, १७६, १७७, १७८, १७९, १८०, १८१, १८२, १८३, १८४, १८५, १८६, १८७, १८८, १८९, १९०, १९१, १९२, १९३, १९४, १९५, १९६, १९७, १९८, १९९, २००, २०१, २०२, २०३, २०४, २०५, २०६, २०७, २०८, २०९, २१०, २११, २१२, २१३, २१४, २१५, २१६, २१७, २१८, २१९, २२०, २२१, २२२, २२३, २२४, २२५, २२६, २२७, २२८, २२९, २३०, २३१, २३२, २३३, २३४, २३५, २३६, २३७, २३८, २३९, २४०, २४१, २४२, २४३, २४४, २४५, २४६, २४७, २४८, २४९, २५०, २५१, २५२, २५३, २५४, २५५, २५६, २५७, २५८, २५९, २६०, २६१, २६२, २६३, २६४, २६५, २६६, २६७, २६८, २६९, २७०, २७१, २७२, २७३, २७४, २७५, २७६, २७७, २७८, २७९, २८०, २८१, २८२, २८३, २८४, २८५, २८६, २८७, २८८, २८९, २९०, २९१, २९२, २९३, २९४, २९५, २९६, २९७, २९८, २९९, ३००, ३०१, ३०२, ३०३, ३०४, ३०५, ३०६, ३०७, ३०८, ३०९, ३१०, ३११, ३१२, ३१३, ३१४, ३१५, ३१६, ३१७, ३१८, ३१९, ३२०, ३२१, ३२२, ३२३, ३२४, ३२५, ३२६, ३२७, ३२८, ३२९, ३३०, ३३१, ३३२, ३३३, ३३४, ३३५, ३३६, ३३७, ३३८, ३३९, ३४०, ३४१, ३४२, ३४३, ३४४, ३४५, ३४६, ३४७, ३४८, ३४९, ३५०, ३५१, ३५२, ३५३, ३५४, ३५५, ३५६, ३५७, ३५८, ३५९, ३६०, ३६१, ३६२, ३६३, ३६४, ३६५, ३६६, ३६७, ३६८, ३६९, ३७०, ३७१, ३७२, ३७३, ३७४, ३७५, ३७६, ३७७, ३७८, ३७९, ३८०, ३८१, ३८२, ३८३, ३८४, ३८५, ३८६, ३८७, ३८८, ३८९, ३९०, ३९१, ३९२, ३९३, ३९४, ३९५, ३९६, ३९७, ३९८, ३९९, ४००, ४०१, ४०२, ४०३, ४०४, ४०५, ४०६, ४०७, ४०८, ४०९, ४१०, ४११, ४१२, ४१३, ४१४, ४१५, ४१६, ४१७, ४१८, ४१९, ४२०, ४२१, ४२२, ४२३, ४२४, ४२५, ४२६, ४२७, ४२८, ४२९, ४३०, ४३१, ४३२, ४३३, ४३४, ४३५, ४३६, ४३७, ४३८, ४३९, ४४०, ४४१, ४४२, ४४३, ४४४, ४४५, ४४६, ४४७, ४४८, ४४९, ४५०, ४५१, ४५२, ४५३, ४५४, ४५५, ४५६, ४५७, ४५८, ४५९, ४६०, ४६१, ४६२, ४६३, ४६४, ४६५, ४६६, ४६७, ४६८, ४६९, ४७०, ४७१, ४७२, ४७३, ४७४, ४७५, ४७६, ४७७, ४७८, ४७९, ४८०, ४८१, ४८२, ४८३, ४८४, ४८५, ४८६, ४८७, ४८८, ४८९, ४९०, ४९१, ४९२, ४९३, ४९४, ४९५, ४९६, ४९७, ४९८, ४९९, ५००, ५०१, ५०२, ५०३, ५०४, ५०५, ५०६, ५०७, ५०८, ५०९, ५१०, ५११, ५१२, ५१३, ५१४, ५१५, ५१६, ५१७, ५१८, ५१९, ५२०, ५२१, ५२२, ५२३, ५२४, ५२५, ५२६, ५२७, ५२८, ५२९, ५३०, ५३१, ५३२, ५३३, ५३४, ५३५, ५३६, ५३७, ५३८, ५३९, ५४०, ५४१, ५४२, ५४३, ५४४, ५४५, ५४६, ५४७, ५४८, ५४९, ५५०, ५५१, ५५२, ५५३, ५५४, ५५५, ५५६, ५५७, ५५८, ५५९, ५६०, ५६१, ५६२, ५६३, ५६४, ५६५, ५६६, ५६७, ५६८, ५६९, ५७०, ५७१, ५७२, ५७३, ५७४, ५७५, ५७६, ५७७, ५७८, ५७९, ५८०, ५८१, ५८२, ५८३, ५८४, ५८५, ५८६, ५८७, ५८८, ५८९, ५९०, ५९१, ५९२, ५९३, ५९४, ५९५, ५९६, ५९७, ५९८, ५९९, ६००, ६०१, ६०२, ६०३, ६०४, ६०५, ६०६, ६०७, ६०८, ६०९, ६१०, ६११, ६१२, ६१३, ६१४, ६१५, ६१६, ६१७, ६१८, ६१९, ६२०, ६२१, ६२२, ६२३, ६२४, ६२५, ६२६, ६२७, ६२८, ६२९, ६३०, ६३१, ६३२, ६३३, ६३४, ६३५, ६३६, ६३७, ६३८, ६३९, ६४०, ६४१, ६४२, ६४३, ६४४, ६४५, ६४६, ६४७, ६४८, ६४९, ६५०, ६५१, ६५२, ६५३, ६५४, ६५५, ६५६, ६५७, ६५८, ६५९, ६६०, ६६१, ६६२, ६६३, ६६४, ६६५, ६६६, ६६७, ६६८, ६६९, ६७०, ६७१, ६७२, ६७३, ६७४, ६७५, ६७६, ६७७, ६७८, ६७९, ६८०, ६८१, ६८२, ६८३, ६८४, ६८५, ६८६, ६८७, ६८८, ६८९, ६९०, ६९१, ६९२, ६९३, ६९४, ६९५, ६९६, ६९७, ६९८, ६९९, ७००, ७०१, ७०२, ७०३, ७०४, ७०५, ७०६, ७०७, ७०८, ७०९, ७१०, ७११, ७१२, ७१३, ७१४, ७१५, ७१६, ७१७, ७१८, ७१९, ७२०, ७२१, ७२२, ७२३, ७२४, ७२५, ७२६, ७२७, ७२८, ७२९, ७३०, ७३१, ७३२, ७३३, ७३४, ७३५, ७३६, ७३७, ७३८, ७३९, ७४०, ७४१, ७४२, ७४३,